

वितरण आदेश क्र.७

राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत मंजूर तरतूदीमधून राज्य प्रशिक्षण नियंत्रण व मूल्यमापन यंत्रणा, यशदा पुणे, ६ विभागीय व ३५ जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थांना प्रशासकीय प्रशिक्षणाकरिता (प्रशिक्षण शुल्क) निधी वितरित करण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देऊन निधी वितरणाबाबत.

योजनांतर्गत सन २०१६-१७

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन निर्णय क्रमांक: यशदा २०१६/प्र.क्र.१११/१६/१२ अ

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक : १६ सप्टेंबर, २०१६.

- वाचा :**
१. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.टीआरएन-२००९/प्रक्र.३९/२००९/१२-अ, दि.२३ सप्टेंबर, २०११
 २. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.टीआरएन-२०११/प्रक्र.२८७/२०११/१२-अ, दि.१४ ऑक्टोबर, २०१३
 ३. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.टीआरएन-२०१४/प्रक्र.१२०/२०१४/१२-अ, दि. १३ ऑगस्ट, २०१४ व दि. १२ सप्टेंबर, २०१४
 ४. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.टीआरएन-२०१४/प्रक्र.६६/२०१४/१२-अ, दि.१ नोव्हेंबर, २०१४
 ५. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.यशदा -२०१५/प्रक्र.२४३/२०१५/१२-अ, दि.३० एप्रिल, २०१६.
 ६. वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. अर्थसं/२०१६ प्र.क्र.८०/अर्थसंकल्प,३ दि.१ एप्रिल, २०१६.
 ७. सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र. - बीयुडी-२०१६/ प्र.क्र.५२/२०१६/२५, दि.६ एप्रिल, २०१६
 ८. वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. अर्थसं/२०१६ प्र.क्र.८९/अर्थसंकल्प,३ दि. २० एप्रिल, २०१६.
 ९. सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र. - बीयुडी२०१६-/ प्र.क्र ५२./२०१६/२५, दि.२२ एप्रिल, २०१६
 १०. संचालक, राज्य प्रशिक्षण नियोजन मूल्यमापन यंत्रणा यशदा पुणे यांचे क्र.राप्रनिमूयं/केआरए/प्रक्र.४५/२०१६-१७/ दि.१ जुलै, २०१६ चे पत्र.

प्रस्तावना :-

राज्य शासनाचे प्रशिक्षण धोरण प्रभावीपणे राबविण्याकरिता यशदा पुणे, या संस्थेमध्ये वर्ग १ चे अधिकारी, विभागीय संस्थांमध्ये वर्ग २ व वर्ग ३ चे अधिकारी व कर्मचारी व जिल्हा स्तरीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्थांमध्ये वर्ग ४ च्या कर्मचा-यांकरिता प्रशासकीय प्रशिक्षण घेण्याचे निश्चित झाले आहे. या प्रशिक्षणाथ्यांकरिता निवास व भोजन व्यवस्था व इतर प्रशिक्षण संबंधित सर्व अनुषंगिक बाबी याकरिता १

नोव्हेंबर, २०१४ च्या शासन निर्णयान्वये यशदा पुणे, विभागीय व जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थांसाठी निवासी प्रशासकीय प्रशिक्षणाचे शुल्क मंजूर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, नवीन विषयाची तोंड ओळख या एक दिवसीय अनिवासी प्रशिक्षणाकरिता दि.३०.४.२०१६ च्या शासन निर्णयान्वये यशदा पुणे, विभागीय व जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थांसाठी प्रशिक्षण शुल्क मंजूर करण्यात आले आहे.

त्यानुसार, संचालक, राप्रनिमूयं, यशदा पुणे यांनी, संदर्भाधीन क्र.१० च्या पत्रान्वये सन २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये ६ विभागीय प्रशिक्षण संस्थांमध्ये एकूण २४६० प्रशिक्षणार्थी व जिल्हा प्रशिक्षण संस्थांमध्ये एकूण ५२२०० प्रशिक्षणार्थी तसेच यशदा पुणे, या संस्थेमध्ये १८०५० प्रशिक्षणार्थी या प्रमाणे एकूण ७२७१० इतक्या प्रशिक्षणार्थी यांना पायाभूत प्रशिक्षण, पदोन्नतीनंतरचे प्रशिक्षण, उजळणी प्रशिक्षण व नविन विषयाची तोंडओळख या ४ प्रकारच्या प्रशासकीय प्रशिक्षणाचा आराखडा तयार करुन या संस्थांना प्रशिक्षणाकरिता प्रशिक्षण शुल्क म्हणून रु. २१५७.६० लाख इतक्या आवश्यक असणा-या निधी मागणीच्या प्रस्तावास मान्यता देण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यानुसार या प्रशासकीय प्रशिक्षणाच्या खर्चाकरिता यशदा पुणे, विभागीय व जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थांना निधी वितरित करण्याकरिताच्या प्रस्तावास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याची बाब या नस्तीवर विचाराधीन आहे

शासन निर्णय :-

राज्य प्रशिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मागणी क्र. ए-०४, २०७०-इतर प्रशासकीय सेवा ००-००३-प्रशिक्षण ००-१०- राज्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी विविध सुविधा व सहाय्य यावरील खर्च (२०७० ०८५३) ३१-सहायक अनुदान, योजनांतर्गत या लेखाशिर्षाखाली सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाकरिता संदर्भाधीन क्र. ७ च्या शासन परिपत्रकान्वये एकूण रु.२५६३.८० लाख (अक्षरी रुपये चौदा कोटी, त्र्याहत्तर लाख, पन्नास हजार फक्त) इतकी तरतूद अर्थसंकल्पिय अंदाजामध्ये करण्यात आली. संदर्भाधीन क्र. ७ च्या परिपत्रकान्वये अर्थसंकल्पित केलेल्या तरतूदीनुसार संदर्भाधीन क्र. ९ च्या शासन परिपत्रकान्वये सदर योजनांतर्गत संपूर्ण अनुदान नियंत्रक अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. संदर्भाधीन क्र. ८ च्या वित्त विभागाच्या दि.२०.४.२०१६ च्या शासन परिपत्रकानुसार योजनांतर्गतसाठी प्रथम नऊ महिन्याकरिता (डिसेंबर २०१६ अखेर) त्यानुसार अर्थसंकल्पिय **तरतूदीच्या** एकूण रु.२५६३.८० लाखाच्या **८० % च्या मर्यादेत** रु.२०५१.०० लाख इतका निधी खर्च करण्याची मर्यादा विहित करण्यात आली आहे. त्यापैकी, संदर्भाधीन क्र. च्या शासन परिपत्रकानुसार लेखाअनुदान व जुलै २०१६ पर्यंत करिता रु.१२७३.२० लाख (रुपये बारा कोटी, त्र्याहत्तर लाख, वीस हजार फक्त) इतका निधी अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर उपलब्ध करुन दिला आहे.

२. राज्य प्रशिक्षण नियंत्रण व मूल्यमापन यंत्रणेअंतर्गत आता सदर अनुदानाच्या मर्यादेत खाली दर्शविल्यानुसार यशदा पुणे, ६ विभागीय संस्था व ३६ जिल्हास्तरीय संस्थांमध्ये घेण्यात येणा-या प्रशासकीय प्रशिक्षणाकरिता, प्रशिक्षण शुल्काच्या खर्चापोटी खाली दिलेल्या तक्त्यानुसार रु.२०,५१,००,०००/- (रुपये वीस कोटी, एक्कावन्न लाख फक्त) इतक्या खर्चास वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८, भाग पहिला, उपविभाग-तीन, अ.क्र.४ परिच्छेद क्र. २७ (२) (अ) अन्वये प्रशासनिक विभागास प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून व सदर अधिकारातील रकाना क्र.६ खालील अटींच्या अधीन राहून प्रशासकिय व वित्तीय मान्यता देण्यात येत आहे.

अ. यशदा पुणे संस्थेसाठी प्रशिक्षण आराखडयानुसार वितरीत करावयाची रक्कम खालीलप्रमाणे आहे:-					
अ.क्र.	यशदा पुणे शिखर प्रशिक्षण संस्था	निश्चित करण्यात आलेले प्रति प्रशिक्षणार्थी प्रति दिवसाचे प्रशिक्षण शुल्क	प्रशिक्षित करण्यात येणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांची संख्या	प्रशिक्षणाचे एकूण दिवस	प्रशिक्षणासाठी एकूण खर्च
१	२	३	४	५	६
१.	१	रु. २००० निवासी प्रशिक्षण व रु. ६०० अनिवासी प्रशिक्षण	१. पायाभूत (४२ दिवस) -१२० २. उजळणी ५ दिवस -९०० ३. पदोन्नतीनंतरचे १२ दिवस -३० ४. नवीन विषय तोंड ओळख १ दिवस -१७०००	१. ५०४० २. ४५०० ३. ३६० ४. १७०००	१. रु.१००.८० लाख २. रु.९०.०० लाख ३. रु.७.२० लाख ४. रु.१०२.०० लाख
			एकूण १८०५० ५०	२६९००	रु.३००.०० लाख
ब. विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्थांसाठी प्रशिक्षण आराखडयानुसार वितरीत करावयाची रक्कम खालीलप्रमाणे आहे:-					
अ.क्र.	विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था	निश्चित करण्यात आलेले प्रति प्रशिक्षणार्थी प्रति दिवसाचे प्रशिक्षण शुल्क	प्रशिक्षित करण्यात येणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांची संख्या	प्रशिक्षणाचे एकूण दिवस	प्रशिक्षणासाठी एकूण खर्च
१	२	३	४	५	६
१.	६	रु. १५०० निवासी प्रशिक्षण व रु. ६०० अनिवासी प्रशिक्षण	१.पायाभूत वर्ग-२ (४२ दिवस) -३६० २. पायाभूत वर्ग-३ (१२ दिवस) -२१००	१. १५१२० २. २५२००	१. रु.२२६.८० लाख २. रु.३७८.०० लाख
			एकूण २४६०	४०३२०	रु.६०४.८०लाख
क. जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थांसाठी प्रशिक्षण आराखडयानुसार वितरीत करावयाची रक्कम खालीलप्रमाणे आहे:-					
अ.क्र.	जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था	निश्चित करण्यात आलेले प्रति प्रशिक्षणार्थी प्रति दिवसाचे प्रशिक्षण शुल्क	प्रशिक्षित करण्यात येणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांची संख्या	प्रशिक्षणाचे एकूण दिवस	प्रशिक्षणासाठी एकूण खर्च
१	३६	रु.१००० निवासी प्रशिक्षण व रु. ६०० अनिवासी प्रशिक्षण	१.पायाभूत वर्ग-३ (१२ दिवस) -७५६० २.पायाभूत वर्ग-४ (६ दिवस) -१४४० ३.नवीन विषय तोंड ओळख (१ दिवस) ४३२००	१. ९०७२० २. ८६४० ३. ४३२००	१. रु.९०७.२० लाख ३. रु.८६.४० लाख २. रु.२५९.२० लाख
			एकूण ५२२००	१४२५६०	रु.१२५२.८० लाख
				अ+ब+क	रु.२१५७.६० लाख

३. सदर मान्यतेच्या अधीन राहून राज्य प्रशिक्षण नियंत्रण व मूल्यमापन यंत्रणा, यशदा पुणे, ६ विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था व ३५ जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था यांनी वर्षभरात वरील तक्त्यातील रकाना ४

मध्ये नमूद संख्ये इतक्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देणे अनिवार्य आहे.

त्यानुसार आता राज्य प्रशिक्षण नियंत्रण व मूल्यमापन यंत्रणा, यशदा पुणे, ६ विभागीय व ३५ जिल्हा संस्थांमध्ये घेण्यात येणा-या प्रशासकीय प्रशिक्षणाकरिता प्रशिक्षण शुल्काच्या खर्चापोटी खालील नमूद केलेल्या विवरणपत्र "अ" विवरणपत्र "ब", व विवरणपत्र "क" मधील रकाना क्र. ४ मध्ये नमूद केल्यानुसार राप्रनिमूयं, यशदा पुणे, यांना रु.२००.०० लाख (रुपये दोनशे लाख फक्त, ६ विभागीय संस्था यांना रु.४५०.०० लाख (रुपये चारशे पन्नास लाख फक्त) व ३५ जिल्हा संस्थांना रु. ५२५.०० लाख (रुपये पाचशे पंचवीस लाख) असे एकूण रु.११७५.०० लाख (रुपये अकरा कोटी, पंच्याहत्तर लाख फक्त) इतका निधी सहायक अनुदान म्हणून वितरित करण्यात येत आहे. वितरित निधी अर्थसंकल्पीय तरतूदीच्या एकूण रु.२५६३.८० लाखाच्या (रु. पंचवीस कोटी, त्रेसष्ट लाख, ऐंशी हजार फक्त) ८०% रकमेच्या मर्यादेत आहे.

विवरणपत्र-अ

अ.क्र.	यशदा पुणे शिखर संस्था	सन २०१६-१७ करिता प्रशासकीय प्रशिक्षण शुल्काकरिता मंजूर अनुदान	त्यापैकी एप्रिल २०१६ ते सप्टेंबर, २०१६ या सहा महिन्यांकरिता वितरित करण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम
१	२	३	४
१	राज्य प्रशिक्षण नियंत्रण मूल्यमापन यंत्रणा, यशदा पुणे	रु. ३००.०० लाख	रु. २००.०० लाख

विवरणपत्र-ब

अ.क्र.	विभागीय संस्थांची नावे	सन २०१६-१७ करिता प्रशासकीय प्रशिक्षण शुल्काकरिता मंजूर अनुदान	त्यापैकी एप्रिल २०१६ ते सप्टेंबर, २०१६ या सहा महिन्यांकरिता वितरित करण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम
१	२	३	४
१	मराठवाडा प्रबोधिनी, औरंगाबाद	रु. १००.८० लाख	रु. ७५.०० लाख
२	विदर्भ प्रबोधिनी, अमरावती	रु. १००.८० लाख	रु. ७५.०० लाख
३	रामेती, पुणे	रु. १००.८० लाख	रु. ७५.०० लाख
४	रामेती- खोपोली, रायगड	रु. १००.८० लाख	रु. ७५.०० लाख
५	नाशिक महसूल प्रबोधिनी, नाशिक	रु. १००.८० लाख	रु. ७५.०० लाख
६	वनामती, नागपूर	रु. १००.८० लाख	रु. ७५.०० लाख
	एकूण	एकूण रु.६०४.८० लाख	रु. ४५०.०० लाख

विवरणपत्र-क

अ.क्र.	जिल्हा संस्थांची नावे	सन २०१६-१७ करिता प्रशासकीय प्रशिक्षण शुल्काकरिता मंजूर अनुदान	त्यापैकी एप्रिल २०१६ ते सप्टेंबर, २०१६ या सहा महिन्यांकरिता वितरित करण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम
१	२	३	४
१	वाहतूक प्रशिक्षण संस्था, हंसराज लाईन, भायखळा, बृहन मुंबई.	रु. ३४.८० लाख	-----

२	न्युझीलंड हॉस्टेल, आरे कॉलनी, (गोरेगाव) प, मुंबई उपनगर	रु. ३४.८० लाख	रु.१५.०० लाख
३	वनरक्षक प्रशिक्षण विद्यालय, शहापूर, ठाणे	रु. ३४.८० लाख	रु.१५.०० लाख
४	वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन संस्था (रामेती), खोपोली, रायगड	रु. ३४.८० लाख	रु.१५.०० लाख
५	महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक या संस्थेऐवजी महसूल प्रबोधिनी, नाशिक या संस्थेस	रु. ३४.८० लाख	रु.१५.०० लाख
६	दादासाहेब चौधरी वनरक्षक प्रशिक्षण संस्था, पाल, जळगाव	रु. ३४.८० लाख	रु.१५.०० लाख
७	ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था मांजरी फार्म, पुणे	रु. ३४.८० लाख	रु.१५.०० लाख
८	वानिकी प्रशिक्षण विद्यालय, कुंडल (कुंडल प्रबोधिनी), सांगली	रु. ३४.८० लाख	रु.१५.०० लाख
९	रामेती, गेट नं४, शहाजी नगर, मध्यवर्ती इमारती जवळ, लाईन बाजार, कोल्हापूर	रु. ३४.८० लाख	रु.१५.०० लाख
१०	महाराष्ट्र जल व भूमि व्यवस्थापन संस्था (वाल्मी), औरंगाबाद या संस्थेऐवजी मराठवाडा प्रशिक्षण प्रबोधिनी, पैठण, औरंगाबाद या संस्थेस	रु. ३४.८० लाख	रु.१५.०० लाख
११	वनरक्षक प्रशिक्षण संस्था, देऊळगावराजा रोड, पी.बी.९३, जालना	रु. ३४.८० लाख	रु.१५.०० लाख
१२	ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, मराठवाडा अॅग्रीकल्चर विद्यापीठ, परभणी	रु. ३४.८० लाख	रु.१५.०० लाख
१३	महाराष्ट्र लेखा व वित्त प्रशिक्षण केंद्र, मांगीलाल प्लॉट, कॅम्प रोड, अमरावती	रु. ३४.८० लाख	रु.१५.०० लाख
१४	ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, बुलढाणा	रु. ३४.८० लाख	रु.१५.०० लाख
१५	आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, माताकचेरी, श्रध्दानंद पेठ, नागपूर	रु. ३४.८० लाख	रु.१५.०० लाख
१६	सेंट्रल फॉरेस्ट रेंजर कॉलेज, मूल रोड, चंद्रपूर-०१-	रु. ३४.८० लाख	रु.१५.०० लाख
१७	जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, जव्हार, ठाणे ४०१६०३	रु. ३४.८० लाख	रु.१५.०० लाख
१८	जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, मिरजोळे, रत्नागिरी-४१५ ६१२	रु. ३४.८० लाख	रु.१५.०० लाख
१९	जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, तहसील कार्यालयाच्याबाजूला, कुंडल, जिल्हा-सिंधुदूर्ग	रु. ३४.८० लाख	रु.१५.०० लाख
२०	जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, जुने गरुड हायस्कूल इमारत, साक्री रोड, धुळे	रु. ३४.८० लाख	रु.१५.०० लाख
२१	जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, जिल्हा परिषद आवार, गट सदन इमारत, नंदुरबार	रु. ३४.८० लाख	रु.१५.०० लाख
२२	जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, जुने डी.एड. कॉलेज, संगमनेर, जिल्हा -अहमदनगर	रु. ३४.८० लाख	रु.१५.०० लाख
२३	जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, फलटण, जिल्हा- सातारा	रु. ३४.८० लाख	रु.१५.०० लाख
२४	जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, सोलापूर	रु. ३४.८० लाख	रु.१५.०० लाख
२५	जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, शिवाजी नगर, जिल्हा- हिंगोली	रु. ३४.८० लाख	रु.१५.०० लाख
२६	जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, मांजरा कॉलनीच्या बाजूला, अंबेजोगाई, जिल्हा- बीड	रु. ३४.८० लाख	रु.१५.०० लाख
२७	जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, श्रीनगर, जिल्हा- नांदेड	रु. ३४.८० लाख	रु.१५.०० लाख
२८	जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, विद्यानगर, तांबरी विभाग, जिल्हा- उस्मानाबाद.	रु. ३४.८० लाख	रु.१५.०० लाख

२९	जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, बार्शी रोड, दत्त नगर, मुरुड, लातूर.	रु. ३४.८० लाख	रु. १५.०० लाख
३०	जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, आकाशवाणी केंद्राजवळ, जिल्हा-यवतमाळ.	रु. ३४.८० लाख	रु. १५.०० लाख
३१	जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, संतोषी माता मंदिराजवळ, हनुमान वस्ती, जिल्हा- अकोला	रु. ३४.८० लाख	रु. १५.०० लाख
३२	जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, लखाळा, रायसोड रोड, जिल्हा - वाशीम	रु. ३४.८० लाख	रु. १५.०० लाख
३३	जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, वर्धा-	रु. ३४.८० लाख	रु. १५.०० लाख
३४	जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, शास्त्री चौक, भंडारा-	रु. ३४.८० लाख	रु. १५.०० लाख
३५	जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, गंगाबाई रुग्णालयाजवळ, जुनी पंचायत समिती, नेहरू चौक, गोंदिया	रु. ३४.८० लाख	रु. १५.०० लाख
३६	जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, गडचिरोली -	रु. ३४.८० लाख	रु. १५.०० लाख
एकूण		रु. १२५२.८० लाख	रु. ५२५.०० लाख
<p>१. अनुक्र. १ येथील संस्थेने सदर प्रशिक्षण घेण्यास असमर्थता दर्शविली असल्यामुळे त्या संस्थेने घेणे आवश्यक असलेले प्रशिक्षण न्युझीलंड हॉस्टेल, आरे कॉलनी, (गोरेगाव) प. मुंबई उपनगर यांनी घेण्यास मान्यता दिल्यास सदर निधी त्या संस्थेस वितरित करण्यात येईल.</p> <p>२. अनुक्र. ५ व अनुक्र. १० येथील संस्थांनीही सदर प्रशिक्षण घेण्यास असमर्थता दर्शविली असल्यामुळे या जिल्हा संस्थांकरिता निश्चित करण्यात आलेले प्रशिक्षण संबंधित विभागाच्या विभागीय संस्थांना घेण्याचे निदेश देण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे, जिल्हा संस्थांना वितरित करण्यात येणारा रु. १५.०० लाख इतका निधी त्या विभागीय संस्थांना वितरित करण्यात येत आहे.</p> <p>३. अनुक्र. १३ येथील संस्थेमध्ये निवासी प्रशिक्षण घेण्याकरिता निवास व्यवस्था व इतर सुविधा उपलब्ध नसल्यामुळे सदर संस्थेने अनिवासी प्रशिक्षण घेण्यास मान्यता देण्याची विनंती केली होती. तथापि, सदर संस्थेने निवासी प्रशिक्षणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती, या संस्थेच्या सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात. त्याचप्रमाणे, विदर्भ प्रबोधिनी, अमरावती या संस्थेने सदर संस्थेस आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.</p>			

४. यासाठी होणारा (रु.२००.०० लाख + रु.४५०.०० लाख + रु.५२५.०० लाख) एकूण रु. ११७५.०० लाख (अक्षरी रुपये अकरा कोटी, पंच्याहत्तर लाख फक्त) इतका खर्च “ मागणी क्र .अ-४-२०७० इतर प्रशासकीय सेवा ००- ००३ -प्रशिक्षण ०० - १०- राज्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी विविध सुविधा व सहाय यावरील खर्च (२०७० ०८५३) ३१ सहायक अनुदान” योजनांतर्गत या लेखाशिर्षाखाली सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाकरिता मंजूर अर्थसंकल्पिय अनुदानातून करण्यात येत आहे.

५. सदरहू मंजूर करण्यात आलेले अनुदान सर्व विभागीय व जिल्हा संस्थांनी व यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे या संस्थेने तात्काळ कोषागारातून आहरित करावे. सदर अनुदानाची संबंधित कोषागारातून काढण्यात आलेली रक्कम महालेखापाल कार्यालयातील लेख्यात त्याच शीर्षाखाली नोंदली गेली आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी.

६. संस्थांनी आता वितरित करण्यात येत असलेल्या अनुदानाचे विनियोग प्रमाणपत्र (UTILIZATION CERTIFICATE) महालेखापाल, लेखा परीक्षा, महाराष्ट्र-१, मुंबई / महाराष्ट्र-२, नागपूर व शासनाला सदर विनियोग प्रमाणपत्रात बाबनिहाय तपशीलवार खर्चाची नोंद घेऊन तातडीने सादर करावे.

७. उपरोक्त अनुदानामधून केलेल्या खर्चाचे स्वतंत्र लेखे व पुस्तके तपासण्याचे अधिकार, महालेखापाल, महाराष्ट्र-१, मुंबई / महाराष्ट्र-२, नागपूर यांना राहतील व त्याकरिता सदर संस्था त्यांना संपूर्ण सुविधा उपलब्ध करून देईल.

८. संस्थेने आर्थिक वर्ष २०१६-२०१७ मधील खर्च मंजूर अनुदानाइतका सीमित ठेवावा.

९. सदर शासन निर्णय वित्त विभागाचे परिपत्रक क्र. क्र. अर्थसं/२०१६ प्र.क्र.८९/अर्थसंकल्प,३

दि. २० एप्रिल, २०१६ अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये निर्गमित करण्यात येत आहे. सदर परिपत्रकाच्या परिशिष्टातील अनुक्रमांक ९ मध्ये नमूद अटींची तसेच या परिपत्रकातील परिच्छेद ७ ते १८ मधील अटींची पूर्तता होत आहे.

१०. सदर शासन निर्णय नियोजन विभाग व वित्त विभाग यांच्या मान्यतेने अनुक्रमे संदर्भ क्र. १४०/१४४३, दि. २५.७.२०१६ व संदर्भ क्र.५९६/व्यय-४ दि.३१.८.२०१६ च्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१६०९१६१७३००३२६०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अजित देशमुख)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई
२. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा), महाराष्ट्र-२, नागपूर,
३. मा. प्रधान सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२,
४. अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२,
५. प्रधान सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२,
६. महासंचालक, यशदा, राजभवन आवार, बाणेर रोड, पुणे,
७. विभागीय आयुक्त (सर्व विभाग)
८. जिल्हाधिकारी (सर्व जिल्हे)
९. उपमहासंचालक, राज्य प्रशिक्षण नियंत्रण व मूल्यमापन यंत्रणा, यशदा, राजभवन आवार, बाणेर रोड, पुणे,
१०. संचालक, राज्य प्रशिक्षण नियंत्रण व मूल्यमापन यंत्रणा, यशदा, राजभवन आवार, बाणेर रोड, पुणे,
११. संचालक, सर्व विभागीय प्रशिक्षण संस्था (नागपूर, पुणे, खोपोली, अमरावती, नाशिक, औरंगाबाद)

१२. संचालक /विशेष कार्य अधिकारी / प्राचार्य सर्व जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था (वाहतूक जिल्हा प्रशासकीय संस्था भायखळा वगळून)
१३. नियोजन विभाग, (कार्यासन १४४३) / वित्त विभाग (व्यय-४/ अर्थसंकल्प-१४) मंत्रालय, मुंबई -३२
१४. अवर सचिव, सामान्य प्रशासन विभाग / कार्यासन -२५
१५. निवड नस्ती, कार्यासन-१२-अ.